

सेवानिवृत्ती/मृत्युपूर्वी शिल्लक असलेल्या  
अर्जित रजेच्या रोखीकरणाच्या लेखा  
शिर्षात बदल करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**वित्त विभाग**

शासन परिपत्रक क्र: अरजा २४०१/प्र.क्र.०६/सेवा ८  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक: ३ फेब्रुवारी, २००४

**परिपत्रक**

महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम ६८ व ६९ अनुसार कर्मचा-यांच्या सेवानिवृत्ती/मृत्यु नंतर शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या संबंधातील रजा वेतनाची सममूल्य रोख रक्कम संबंधित कर्मचा-याचे त्याच्या सेवानिवृत्ती/मृत्यु पूर्वी ज्या लेखाशीर्षाखाली वेतन काढले जात होते त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकली जात होती. केंद्र शासनाने रजा रोखीकरणाबाबतचे लेखाशीर्ष बदलले असून दि.१.४.९९ पासून रजा रोखीकरणाचा खर्च "२०७१ निवृत्तीवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभ" या लेखाशीर्षाखाली करण्यात येतो. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनानेही महालेखापालांच्या सहमतीने २०००-२००१ या आर्थिक वर्षापासून रजा रोखीकरणाच्या लाभासाठी "मागणी क्र.जी-९-२०७१ निवृत्तीवेतन व इतर सेवा निवृत्ती लाभ-११५, रजा रोखीकरणाचा लाभ" असे नवीन लेखाशीर्ष उघडले आहे. तथापि, काही कार्यालये अजूनही रजा रोखीकरणाबाबतचा खर्च पूर्वी प्रमाणेच संबंधित कर्मचा-याचे वेतन ज्या लेखाशीर्षाखाली खर्च केला जातो त्या लेखाशीर्षाखाली करीत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. तेव्हा सर्व कार्यालयांना कळविण्यात येते की सेवा निवृत्ती/मृत्यु नंतर शिल्लक असलेल्या अर्जित रजेच्या रोखीकरणाची रक्कम " मागणी क्र.जी-९-२०७१ निवृत्तीवेतन व इतर सेवा निवृत्ती लाभ ११५ रजा रोखीकरणाचा लाभ " या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकावी.

**शुभदा कारेकर**  
**शासनाचे उप सचिव**

प्रति,

- महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),
- महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर (८० प्रती),
- महालेखापाल-१ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, मुंबई (४० प्रती),
- महालेखापाल-२ (लेखापरीक्षा), महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),

महालेखापाल (खाणिज्य लेखापरीक्षा), मुंबई,  
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),  
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,  
निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),

- \* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
- \* सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
- \* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, अपील शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
- \* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,

मुख्य लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,

मुख्य मंत्र्यांचे सचिव,

मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,

राज्यपालांचे सचिव,

सर्व विभागीय आयुक्त,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,

मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,

विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,

वित्त विभागातील सर्व कार्यासने, (ग्रंथपाल ५ प्रती),

निवड नस्ती - कार्यासन सेवा-८. वित्त विभाग.

\* पत्राने.